

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme)
“सिल्क समग्र-२” (ISDSI) योजनेंतर्गत
अनुसूचित जमाती लाभार्थ्याकरिता निधी
वितरीत व खर्च करण्यास मान्यता
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक : सपववि ४००१३/१/२०२५ DESK SERICULTURE -CMTD
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक: २७ मार्च, २०२५.

वाचा :-

- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र.प्रावियो-२०१८/प्र.क्र. ९०/रेशीम कक्ष, दिनांक ९ फेब्रुवारी, २०२४.
- २) केंद्रीय रेशीम मंडळाचे पत्र क्र.CSB-37/1/ CSs(SS-2) Maharashtra/2021-26/ Vol.1, दिनांक २३ नोव्हेंबर, २०२३.
- ३) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र.केंपूयो-११२३/प्र.क्र. ६० /रेशीम कक्ष, दिनांक ३१ मार्च, २०२४.
- ४) केंद्रीय रेशीम मंडळाचे पत्र क्र.CSB-37/1/ CSs(SS-2) Maharashtra/2021-26/ Vol.1, दिनांक १३ मे, २०२४.
- ५) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.२५ जुलै, २०२४.
- ६) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र.सपववि ४००१३/३/२०२४ DESKSERICULTURE CMTD, दिनांक २३ ऑगस्ट, २०२४.
- ७) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.१२ फेब्रुवारी, २०२५.
- ८) संचालक (रेशीम) यांचे पत्र क्र.रेशीम/कार्यासन-९/सिल्क समग्र-२/ अ.ज/नि.मा/२४-२५ /४३, दिनांक १० जानेवारी, २०२५.

प्रस्तावना :-

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) “सिल्क समग्र-२” (ISDSI) योजना सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास संदर्भाधिन दि.९ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात केंद्रीय रेशीम मंडळाकडून सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्याकरिता प्राप्त झालेला तथापि, अखर्चित राहिलेला केंद्र हिश्याचा निधी ₹२३०४.०२१५ लक्ष (सन २०२२-२३ ₹३६.५६ लक्ष व सन २०२३-२४ ₹२२६७.४६१५ लक्ष) इतका निधी केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूरु यांचेकडून संदर्भाधीन दि.१३.०५.२०२४ रोजीच्या पत्रान्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर निधीमध्ये अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्याकरिता केंद्र हिस्सा ₹८८.८९५ लक्ष इतक्या निधीचा समावेश आहे.सदर योजनेंतर्गत निधी खर्च करण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष नसल्यामुळे निधी अखर्चित राहीला होता. आता, संदर्भाधिन दि.२३ ऑगस्ट, २०२४ नुसार केंद्र हिस्सा व त्यास पुरक राज्य हिश्याकरिता

स्वतंत्र लेखाशिर्ष मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार सदर योजनेंतर्गत हिवाळी अधिवेशन २०२४ मध्ये केंद्र हिस्सा व त्यास पूरक राज्य हिश्याकरिता पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) “सिल्क समग्र-२” (ISDSI) योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याकरिता केंद्र हिस्सा ₹३३.८० लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा ₹१३.०० लक्ष असा एकूण ₹४६.८० लक्ष इतका निधी वितरीत व खर्च करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ अंतर्गत लाभार्थ्याकरिता केंद्र हिस्सा व त्यास पूरक राज्य हिश्याची रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) “सिल्क समग्र-२” (ISDSI) अंतर्गत सन २०२३-२४ मधील अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठीचा अखर्चित केंद्र हिस्सा ₹८८.८९५ लक्षपैकी प्रकल्प मंजूर समितीने मान्यता दिलेल्या ३६ लाभार्थ्याकरिता केंद्र हिस्सा ₹३३.८० लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा ₹१३.०० लक्ष असा एकूण ₹४६.८० लक्ष इतका निधी पुढील तक्त्यात नमूद केलेल्या बाबींसाठी वितरीत व खर्च करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे :-

(रक्कम रु.लाखात)

योजनेचे नाव (१)	युनिट कॉस्ट (२)	लाभार्थी संख्या (३)	हिश्याचे प्रमाण (केंद्र : राज्य: लाभार्थी) (४)	केंद्र हिस्सा (५)	राज्य हिस्सा (६)	एकूण निधी (४+५) (६)
तुती रेशीम कीटक संगोपन पॅकेज (२५० अंडीपुंज क्षमता) लागवड (२ एकर)	१.२०	५	६५:२५:१०	३.९०	१.५०	५.४०
तुती रेशीम कीटक संगोपन पॅकेज (१५० अंडीपुंज क्षमता) लागवड (१ एकर)	०.६०	२०	६५:२५:१०	७.८०	३.००	१०.८०
तुती रेशीम कीटक संगोपन पॅकेज (१५० अंडीपुंज क्षमता) लागवड (१ एकर) कीटक संगोपनगृह बांधकामासाठी सहाय्यता योजना (६०० स्के.फुट)	३.२५	१०	६५:२५:१०	२९.१२५	८.१२५	२९.२५०
किसान नर्सरी	१.५०	१	६५:२५:१०	०.९७५	०.३७५	१.३५०
एकूण रक्कम				३३.८०	१३.००	४६.८०

२. सदर निधी केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) “सिल्क समग्र-२” (ISDSI) सुधारीत मानकांना दिलेल्या प्रशासकीय मंजूरीनुसार व त्या संदर्भातील मार्गदर्शक सुचनांनुसार संचालक (रेशीम) यांनी खर्च करावा. तसेच, ज्या योजनांसाठी व बाबींसाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध केला आहे, त्याच बाबींवर सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. वितरीत करण्यात आलेल्या निधीतून झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्रीय रेशीम मंडळ व शासनास विहीत मुदतीत सादर करण्याची कार्यवाही संचालक (रेशीम) यांनी करावी.

३. सन २०२४-२५ या वित्तीय वर्षामधील उपलब्ध तरतूदीमधून मागील वर्षातील निधी खर्च करताना, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम, प्रचलित अटी व शर्तीचे तसेच नियोजन विभाग व वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

४. सदर योजनेंतर्गत अनुदान देताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना (पोक्रा) व इतर शासकीय योजनेंतर्गत लाभ दिला नसल्याची खात्री करूनच पात्र लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची कार्यवाही संचालक (रेशीम) यांनी करावी.

५. सदर योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लाभार्थ्यांना अदा करण्याची कार्यवाही करावी.

६. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी लाभ घेतलेल्या बाबींतर्गत उभारण्यात आलेल्या मालमत्तेचे जीओ टॅगींग करणे बंधनकारक राहिल.

७. सदर योजनेचा लाभ दिल्यानंतर/अंमलबजावणीनंतर प्रकल्प/लाभार्थी केंद्रित घटकांचे व्हिडिओ दस्तऐवजीकरण करणे बंधनकारक असून याबाबतची कार्यवाही संचालक (रेशीम) यांनी करावी.

८. सदर योजनेंतर्गत केंद्र हिश्यासाठी ₹ ३३.८० लक्ष (अक्षरी रुपये तेहतीस लक्ष ऐंशी हजार फक्त) इतकी रक्कम वितरीत करण्यात येत असून उक्त खर्च “मागणी क्र. टी-०५, २८५१, ग्रामोद्योग व लघुउद्योग, ००, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना, (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना, (०२) (०२) सिल्क समग्र-२ (रेशीम उद्योगांच्या विकासासाठी एकात्मिक योजना) (आयएसडीएसआय) (केंद्र हिस्सा ६५ %) (कार्यक्रम) (२८५१ ७५१६), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)” अंतर्गत सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

तसेच, राज्य हिश्यासाठी ₹ १३.०० लक्ष (अक्षरी रुपये तेरा लक्ष फक्त) इतकी रक्कम वितरीत करण्यात येत असून उक्त खर्च हा “मागणी क्र. टी-०५, २८५१, ग्रामोद्योग व लघुउद्योग, ००, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना , (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना, (०२) (०३) सिल्क समग्र-२ (रेशीम उद्योगांच्या विकासासाठी एकात्मिक योजना) (आयएसडीएसआय) (राज्य हिस्सा २५ %) (कार्यक्रम) (२८५१ ७५२५), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)” अंतर्गत सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

९. उक्त निधी कोषागारातून आहरण व संवितरण करण्यासाठी लेखाधिकारी,रेशीम संचालनालय,नागपूर यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच संचालक, रेशीम संचालनालय, नागपूर यांना नियंत्रक अधिकारी (V०००३) म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. उक्त निधी

अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर संचालक, रेशीम संचालनालय, नागपूर यांचे अधिनस्त सुपूर्द करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय आदिवासी विकास विभाग यांच्या सहमतीने तसेच, वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र. २८२/व्यय-१४/ दि.२०.०३.२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

११. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२५०३२७१७४७४४१९०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अलका जगताप)
कार्यासन अधिकारी , महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
- ४) अ.मु.स. (नियोजन) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) अ.मु.स. (वित्त) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) सचिव (आदिवासी विकास विभाग) मंत्रालय, मुंबई.
- ७) प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) सदस्य-सचिव, केंद्रीय रेशीम मंडळ, बंगळूरु.
- ९) आयुक्त, आदिवासी आयुक्तालय, नाशिक.
- १०) सह सचिव (अर्थसंकल्प) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) उप सचिव (अर्थसंकल्प) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई .
- १२) संचालक, रेशीम संचालनालय, नागपूर.
- १३) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १४) नियोजन विभाग (का-१४३१), मंत्रालय, मुंबई.
- १५) वित्त विभाग (व्यय-२/व्यय-१४/अर्थसंकल्प-१९/अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई.
- १६) सर्व प्रादेशिक रेशीम कार्यालये.
- १७) सर्व जिल्हा रेशीम कार्यालये.
- १८) अवर सचिव (का-१७ स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १९) निवड नस्ती (रेशीम कक्ष).